

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वात नमूद केल्याप्रमाणे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच निरक्षण पध्दत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेल (State Level Quality Assurance Cell) (SLQAC) गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण २०१६/(११७/१६)/विशि-३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक: १०/१०/२०१६

प्रस्तावना :-

राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे सबलीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या यशस्वीतेमुळे उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी एकछत्री योजना अभियान स्वरूपात राबविण्याकरिता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ही योजना १२ व्या व १३ व्या पंचवार्षिक योजनामध्ये राबविण्यात येत आहे. उच्चतर शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता यावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. मानव संसाधन विकास, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच निरक्षण पध्दत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेल निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

त्यानुसार राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेल (State Level Quality Assurance Cell)(SLQAC) निर्माण करण्यात येत असून सदरहू सेलमध्ये खालील तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येत आहे.

| अ.क्र. | नांव | पद |
|--------|---------------------------------------|---------|
| १ | संचालक, उच्च शिक्षण, पुणे | सदस्य |
| २ | श्रीमती रोहिणी भालेकर, उपसचिव (म.शि.) | सदस्य |
| ३ | डॉ. अजय भामरे | सदस्य |
| ४ | डॉ. संजय कॅप्टन | सदस्य |
| ५ | डॉ.रजनीश कामत | सदस्य |
| ६ | डॉ. व्ही. एस. झोपे | सदस्य |
| ७ | डॉ.एम. डी. जहागिरदार | सदस्य |
| ८ | डॉ.वणी लातूरकर | सदस्य |
| ९ | डॉ.एस. एफ. आर. कादरी | सदस्य |
| १० | डॉ.श्रीराम भुसकुटे | सदस्य |
| ११ | डॉ.वंदना चक्रवती | सदस्य |
| १२ | डॉ.व्ही. एन. मगरे | सदस्य |
| १३ | डॉ.महेंद्र डी. शिरसाठ | सदस्य |
| १४ | सहसंचालक, राज्य प्रकल्प संचालनालय | सदस्य |
| १५ | श्री. सिध्दार्थ खरात, उपसचिव (वि.शि.) | समन्वयक |

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील अंतर्गत गुणवत्ता हमी सेलचा शैक्षणिक लेखा परिक्षणाची व क्षमता विकासाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
२. राज्यातील मुल्यांकनाच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे व त्याबाबतची प्रगती गतीमान करण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
३. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अन्य उपाययोजना सुचविणे.

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेलचे मूल्यांकन व गुणवत्ता वाढीसाठी या क्षेत्रात तज्ञ असलेल्या व्यक्ती/संस्थांना आमंत्रित करता येईल.

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या सदस्यांनी सेलचे काम करण्यासाठी दिलेल्या सेवा आणि केलेला खर्च मानधन स्वरूपात राज्य प्रकल्प संचालनालय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, महाराष्ट्र यांना प्राप्त होणा-या Preparatory Grants मधून देण्यात येईल.

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेलचे काम जसजसे वाढेल त्यानुसार या क्षेत्रातील तज्ञांना समाविष्ट करण्याकरिता सेलची रचना अधिक विस्तारित करता येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१०१६५७१९०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सिध्दार्थ खरात)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (उ. व तं.शि.), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री (उ. व तं. शि.), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. प्रधान सचिव (उ. व तं.शि.) मंत्रालय, मुंबई,
६. संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, मानव संसाधन विकास, उच्च शिक्षण विभाग, ५३७/८, शास्त्री भवन, नवी दिल्ली,
७. प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, महाराष्ट्र,
८. सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु,
९. संचालक, उच्च शिक्षण, पुणे,
१०. संचालक, (व्यवसाय शिक्षण) संचालनालय, मुंबई,
११. संचालक, (प्रशिक्षण) संचालनालय, मुंबई,
१२. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई,

१३. संचालक, कला संचालनालय, मुंबई,
१४. संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१५. सर्व सह संचालक, उच्च शिक्षण/व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण/तंत्र शिक्षण,
१६. सर्व संबंधित सदस्य, संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचेमार्फत
१७. मंत्रालयीन सर्व विभाग,
१८. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१९. उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव,
२०. मा. प्रधान सचिव (उ. व तं.शि.) यांचे स्वीय सहायक,
२१. निवडनस्ती (विशि-३).